

● **HEAD OFFICE :**

"Janata Bank Bhavan", Main Road,
ICHALKARANJI - 416 115.
Dist. - Kolhapur. (M.S.)



सुवर्ण महोत्सवी बँक

● **मुख्य कार्यालय :**

"जनता बँक भवन", मेन रोड,
इचलकरंजी - ४१६ ११५.
जिल्हा - कोल्हापूर (महाराष्ट्र)

जा.क्र.१/६०/इन्व्हेस्टमेंट अँड अकॉंट/ ६६ /२०२१-२२

दि.२२/०६/२०२१

प्रति,

शाखा व्यवस्थापक/विभाग प्रमुख.

--: परिपत्रक क्र. २६५:--

शाखा /रिलेशनशिप मॅनेजर - सर्व.

बँकेने दि.२३/०६/२०२१ रोजीपासून "धनवर्षा" ठेव योजना ६६६ दिवसाच्या मुदतीची योजना जाहीर केलेली आहे. ही ठेव योजना मर्यादीत कालावधीकरीता दि. २३/०६/२०२१ ते ३१/०८/२०२१ अखेर ठेवलेली आहे. ही ठेव योजना सहकारी बँकांना लागू नाही, पण सहकारी संस्थांना लागू आहे.

या ठेव योजनेसाठी खालीलप्रमाणे जनरल लेजरला खाती सुरु करणेत आलेली असून या खातेत ठेव स्विकारणेत यावी.

अ.नं	खातेप्रकार	जीएल खाते
१)	व्यक्तीगत (CIC)	DVCIC
२)	व्यक्तीगत (MIC)	DVMIC
३)	व्यक्तीगत (QIC)	DVQIC
	सहकारी संस्था ठेवीकरीता	
१)	सहकारी संस्था (CIC)	DVCSCIC
२)	सहकारी संस्था (MIC)	DVCSMIC
३)	सहकारी संस्था (QIC)	DVCSQIC

या ठेव योजनेची माहिती सदर पत्रासोबत जोडलेली आहे. तरी या योजनेत ठेव संकलन करणेकरीता सर्व सेवकांची मिटींग घेवून त्यांना माहिती देवून प्रत्येक सेवकाला उद्दीष्टे देणेत यावे. सदरची योजना कमी कालावधीकरीता असल्याने जास्तीत-जास्त ठेव संकलन करणेत यावे. या नवीन ठेव योजनेचा व्याजदर खालील प्रमाणे;

ठेव प्रकार	(जनरल/सहकारी संस्था/ट्रस्ट/कंपनी / भागीदारी/ HUF/LLP)	जेष्ठ नागरिक
रु.१५ लाखापर्यंत	७.१०%	७.३५%
रु.१५ लाखावरील	७.३०%	७.५५%

सोबत - वरीलप्रमाणे.



मुख्य कार्यकारी अधिकारी

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

-: धनवर्षा ठेव योजना :-

१	योजनेचे नांव	“धनवर्षा ठेव योजना”	
२	कोणासाठी	अल्प मुदतीत गुंतवणूक करणा-यासाठी	
३	या योजनेत कोण भाग घेवू शकतो/शकते.	१. कोणीही व्यक्ती, एक किंवा संयुक्त नावे. २. अज्ञान व्यक्तीचे नावे सज्ञान पालक ३. हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) नोंदणीकृत संस्था, ट्रस्ट, LLP, सहकारी संस्था, कंपनी, भागीदारी संस्था, इ. प्रकारच्या कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या संस्था.	
४	या योजनेत कोण भाग घेवू शकत नाही.	सहकारी बँका	
५	योजनेचा कालावधी	ही योजना दि. २३/०६/२०२१ ते ३१/०८/२०२१ अखेर अगर त्या अगोदर किंवा अपेक्षित रक्कम जमा झाल्यावर बंद करणेत येईल. उद्दीष्ट पूर्ण होताच ही योजना बंद करणेचा अधिकार व्यवस्थापनाकडे राहिल.	
६	कमीत कमी गुंतवणूक	रु. १,०००/-	
७	योजनेचा कालावधी	६६६ दिवस (ठेव ठेवल्यापासून)	
८	व्याजदर -	(जनरल/सहकारी संस्था/ट्रस्ट/कंपनी / भागीदारी/ HUF/LLP)	जेष्ठ नागरिक
	रु.१५ लाखापर्यंत	७.१०%	७.३५%
	रु.१५ लाखावरील	७.३०%	७.५५%
९	व्याज देयता	मासिक/तिमाही/पुनर्गुंतवणूक (MIC, QIC व CIC)	
१०	अन्य शर्ती	१. या योजनेत कमीत कमी रक्कम रु. १,०००/- व जास्तीत जास्त किती ही राहिल. २. या ठेवीवर बँकेच्या नियमाप्रमाणे ठेव कर्ज व ओव्हरड्राफ्ट मिळू शकेल. ३. या योजनेत मासिक/तिमाही व्याज देणेची सुविधा राहिल. ४. ज्येष्ठ नागरीकांना ०.२५% जादा व्याज राहिल. ५. आजी/माजी सेवकांना व्याजदर १% जादा राहिल. ६. मुदतपूर्व ठेव रक्कमेस संबंधित मुदतपूर्व ठेवीचे नियम लागू राहतील. ७. या ठेव योजनेस आयकर नियमानुसार TDS लागू राहिल. ८. TDS कपात केलेने त्यावरील होणा-या व्याजावरील व्याज कमी मिळालेने पावतीवरील देय रक्कम तसेच प्रत्यक्ष मिळणारी रक्कम यामध्ये फरक राहू शकतो. ९. या योजनेमध्ये ऑटो रिन्युअलची सोय नाही. १०. बँकेच्या KYC धोरणाप्रमाणे कागदपत्राची पूर्तता करून घेणे बंधनकारक राहिल. ११. या ठेव योजनेस ठेव विमा संरक्षण लागू आहे. १२. ही योजना बंद करणेचा तसेच वरील नियमांमध्ये बदल करणेचा अधिकार संचालक मंडळास राहिल.	

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. करिता,



मुख्य कार्यकारी अधिकारी

KALLAPANNA AWADE ICHALKARANJI
JANATA SAHAKARI BANK LTD.
(Multi-State Scheduled Bank)

● **HEAD OFFICE :**

"Janata Bank Bhavan", Main Road,
ICHALKARANJI - 416 115.
Dist. - Kolhapur. (M.S.)



सुवर्ण महोत्सवी बँक

कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी
जनता सहकारी बँक लि.
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

● **मुख्य कार्यालय :**

"जनता बँक भवन", मेन रोड,
इचलकरंजी - ४१६ ११५.
जिल्हा - कोल्हापूर (महाराष्ट्र)

Ref.No.: 1/60/Inv. & Acts./66/2021-22

June 22, 2021

To,

All Branches/HODs

-: Circular No. 265:-

Branch/ Relationship Manager: - **All**

Bank has introduced "Dhanvarsha" deposit scheme from 23/06/2021 for the from 666 Days. This scheme will be valid from 23/06/2021 to 31/08/2021. This scheme is **not applicable for Co-Operative Banks** but applicable for Co-operative societies.

General Ledger (GL Heads) for this scheme have been created in system in following manner:

Sr No.	Account Type	GL Head
1)	Individual (CIC)	DVCIC
2)	Individual (MIC)	DVMIC
3)	Individual (QIC)	DVQIC
For Co-Op Society Deposits		
1)	Co-op Society (CIC)	DVCSCIC
2)	Co-op Society (MIC)	DVCSMIC
3)	Co-op Society (QIC)	DVCSQIC

Details of this scheme are enclosed herewith. Branch Manager should the arrange meeting of branch's staff for giving information of New Deposit scheme and assign individual targets accordingly. Rate of Interest of this deposit scheme is as follows;

Deposit Type	(General/Co-op Bank /Trust/Company/Partnership Firm, HUF, LLP)	Senior Citizen
Below Rs.15 lac	7.10%	7.35%
Rs. 15 lac and above	7.30%	7.55%

Encl: As Above



Chief Executive Officer

KALLAPPANNA AWADE ICHALKARANJI JANATA SAHAKARI BANK LTD.
(MULTI-STATE SCHEDULED BANK)

-: DHANVARSHA DEPOSIT SCHEME :-

1	Name of Scheme	"Dhanvarsha Deposit Scheme"	
2	Purpose	To invest for the short period.	
3	Eligibility	1. Individual or Joint Name 2. Minor Guardian. 3. HUF, Registered Firm, Trusts, LLP, Co-op Society, Company, Partnership Firm etc., who have completed total Legal aspects.	
4	Not Eligible	Co-op Banks	
5	Scheme Period	This scheme shall be commenced from 23/06/2021 to 31/08/2021 and shall be closed before the period or otherwise as when the target will be fulfilled. The Management of the bank will be solely authorized to close this scheme immediately after fulfilling the target of the bank.	
6	Minimum Investment	₹. 1,000/-	
7	Period of Investment	666 Days {From the date of deposit}	
8	Rate of Interest	(General/Co-op Bank /Trust/Company/Partnership Firm, HUF, LLP)	Senior Citizen
	Below Rs.15 lac	7.10%	7.35%
	Rs. 15 lac and above	7.30%	7.55%
9	Interest Repayment	Monthly/Quarterly/CIC (Reinvestment)	
10	Other Conditions	<u>Can deposit from minimum Rs. 1000/- and maximum not limit.</u> - Loans or overdraft facility will be availed as per the bank policy. - Monthly or Quarterly interest shall be paid. 0.25% additional interest will be offered to Senior Citizen. 1% additional interest will be offered to Staff & Ex-Staff. - Pre-mature closure will be allowed as per the Banks Rules & Regulations. <u>TDS will be applicable as per Income Tax rules.</u> - There can be difference in maturity amount as provided in deposit receipt and actual amount paid due to non-compounding of interest on TDS deducted amount. - Auto renewal facility is not available under this scheme. - It is compulsory to submit the documents as per the KYC policy of the bank. <u>The deposit under this scheme has covered under Deposit Insurance (DICGC).</u> - The Board of Directors shall have the right to change/Close in the policy from time to time.	

For Kallappanna Awade Ich. Janata Sah. Bank Ltd.,



Chief Executive Officer